

VARCA, GOA

Date: May 24, 2024

To, To,

The Manager — Listing

Department of Corporate Services National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th floor, 'G' Block

Phiroze Jeejeebhoy Towers, Bandra Kurla Complex

Dalal Street, Mumbai - 400 001 Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: **523269** SYMBOL: **ADVANIHOTR**

Sub: Intimation of Newspaper Publication as per Regulation 30 and 47 read with Schedule III of the SEBI (LODR) Regulations, 2015.

Pursuant to the provisions of Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper publication pertaining to Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2024, approved by the Board of Directors in their meeting held on May 22, 2024, published in the newspapers viz. the 'Business Standard' and 'Mumbai Lakshadweep' on May 24, 2024.

The said advertisement will also be uploaded on the website of the Company at www.caravelabeachresortgoa.com.

Thanking you,

Yours faithfully,

For Advani Hotels and Resorts (India) Limited

Sunder G. Advani Chairman & Managing Director DIN: 00001365

Encl: A/a

Regd. Office: Office No. 18A & 18B, Jolly Maker Chambers II, Nariman Point, Mumbai - 400 021 Email: cs.ho@advanihotels.com Tel No: 022 22850101

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024								
		(Figures are in ₹ in Lakhs unless specified)						
Particulars	Quarter ended 31.03.2024	Quarter ended 31.12.2023	Quarter ended 31.03.2023	Year ended 31.03.2024	Year ended 31.03.2023			
	Reviewed	Reviewed	Reviewed	Audited	Audited			
Total Income from Operations (net)	3,256.64	3,228.96	3,043.88	10,542.13	9,864.09			
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	1,437.91	1,270.44	1,439.68	3,349.41	3,836.13			
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,437.91	1,270.44	1,439.68	3,349.41	3,836.13			
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1,059.37	930.65	1,093.18	2,495.75	2,860.48			
Total Comprehensive Income / (Loss) for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income / (loss) (after tax)	1,064.26	926.29	1,075.55	2,487.55	2,858.80			
Equity Share Capital	1,848.77	924.39	924.39	1,848.77	924.39			
Other Equity as shown in the Audited Balance Sheet as at March 31, 2024				5,339.96	5,348.25			
Earning Per Share (for continuing operations) (for ₹ 2/- each) (Post Bonus issue) (Refer Note. 2)								
Basic EPS (In ₹)	1.15	2.01	2.37	2.70	3.09			
Diluted EPS (In ₹)	1.15	2.01	2.37	2.70	3.09			

1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full Format of the Quarterly Financial Results are available on the website of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the Company's ebsite at htpp://www.caravelabeachresortgoa.com

2) Earnings Per Share are not annualised except for the year ended March 31, 2024 and March 31, 2023. Earnings Per Share for the quarter ended December 31, 2023 and the quarter and year ended March 31, 2023 have been adjust with IND AS 33 'Earning Per Share'.

CARAVELA Place: Mumbai Date: May 22, 2024

For and on behalf of the Board of Directors of the Compan

Sunder G. Advani Chairman & Managing Director DIN:00001365

Registered Office: Plot No.12-A, "C" Block, Lakshmi Towers, No.8-2-248/1/7/78, Nagarjuna Hills, Paniagutta. Hvderabad-500082, Telangana State, India

NACL Industries Limited CIN: L24219TG1986PLC016607

Phone: 040-24405100: e-mail: investors@naclind.com: Website: www.naclind.com NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given to the Members of M/s. NACL Industries Limited ('the Company'), pursuant to the provisions

of Section 108, Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules'), including any statutory amendment(s), modification(s), variation(s) or re-enactment(s) thereto, for the time being in force and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meetings conducting the process of postal ballot through remote e-voting vide General Circular Nos. 14/2020 dated April 08 2020; 17/2020 dated April 13, 2020; 22/2020 dated June 15, 2020; 33/2020 dated September 28, 2020; 39/2020 dated December 31, 2020; 10/2021 dated June 23, 2021; 20/2021 dated December 08, 2021; 3/2022 dated May 5, 2022; 11/ 2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 including any other circular issued in this regard ('relevant Circulars'), the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), the Secretarial Standard -2 issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws and regulations, if any, that the Resolutions as set out in this Notice is proposed for consideration by the Members of the Company for passing by means of Postal Ballot by voting through electronic means only ('remote e

In terms of the MCA and SEBI Circulars, the Notice has been sent through electronic mode only to the Members of the Company whose email addresses are registered with the Depository Participant(s)/Company/Registrar and Share Transfer Agent ("RTA") i.e., XL Softech Systems Limited. The electronic dispatch of the Notice has been completed o May 23, 2024

The Notice inter-alia indicating the process and manner of remote e-voting is also available on the Company's website www.naclind.com, on the website of Stock Exchanges i.e., BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and on the website of CDSL at https://www.evotingindia.com. Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), as amended from time to time, Regulation 44 of the Listing Regulations and SS-2 issued by the ICSI, the Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing remote evoting facility to its members to enable its Members to cast their vote by electronic means in respect of the busines

The details pursuant to the Act read with the Rules, SS-2 and MCA Circulars are as under:

- a) Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on Friday, May 17, 2024 ("the Cut-of Date") only shall be eligible to exercise their right to vote by remote e-voting. A person who is not a Member as or the Cutoff Date should read the Notice for information purposes only,
- b) Manner of registering/updating email addresses:
- For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanne copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (selfattested scanned copy of Aadhar Card) by email to Company/RTA email id.
- For Demat shareholders Please update your email id & mobile no, with your respective Depository
- In terms of SEBI circular dated December 09, 2020 on 'E-voting facility provided by Listed Companies', individua shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants. Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-voting facility.
- c) Manner of casting vote through e-voting. Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as set forth in the Notice through e-voting system. The login credentials for casting the votes through evoting shall be available to the Members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. The detailed procedure for casting the votes through e-voting is provided in the Notice The details are also made available on the website of the Company.
- The remote e-voting period will commence on Friday, May 24, 2024, at 09:00 a.m. (IST) and shall end on Saturday, June 22, 2024, at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting
- Once the vote on a resolution is cast, the Member shall not be allowed to change it subsequently
- All the Members of the Company as on the Cut-Off Date (including those Members who may not have received the Notice due to non-registration of their e-mail addresses with the Company/RTA/Depositories) shall be entitled to
- vote in relation to the proposed business in accordance with the process specified in the Notice Mr.S.Srikanth, Partner (M.No. A22119), representing M/s. B S S & Associates, Practicing Company Secretaries

has been appointed as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process, in a fair

- The Scrutinizer, after scrutinizing the votes cast through remote e-voting, will prepare a report in accordance with the applicable laws and shall submit the same to the Chairperson of the Company or any other person authorized by her. The results of the remote e-voting along with the scrutinizer's report shall be declared and announced on or before Tuesday, June 25 2024, at the registered office of the Company and the same shall be communicated to the stock exchanges where the shares of the Company are listed viz.BSE Limited and National Stock Exchange of
- Members may refer to the Notice for detailed instructions on remote e-voting for the Special Business being transacted through Postal Ballot by way of remote e-voting.

f you have any queries or issues regarding e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 22 55 33.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi Sr.Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22 55 33.

for NACL Industries Limited

(3,121.04)

1,200.00

(21.69)

892.21

10.12

1,200.00

1,250.01

1,200.00

13.99

38,281.26 37,031.25

Satish Kumar Subudhi Vice President – Legal & Company Secretary FCS 9085 Place: Hyderabad Date : May 23, 2024

NMDC

NMDC Limited

Open Tender Notice (E-Procurement Mode Only) ender No: HQMM/4005-23/1100001122/098 Dtd. MSTC Ref: NMDC/Head Office/Material Management/24-25/ET/147 Dtd. 22.05.202

-tenders are invited for following items from reputed manufactures directly c hrough their dealers/accredited agents through MSTC porta

Description	Qty (No)		Display & Sale of Tender Documents Period	for submission
Supply and E & C of 01 no., Backhoe Hydraulic Excavator with bucket derated capacity of 3.2 to 3.6 cu.m. along with 6yrs./12000 Hrs. COST CAP, whichever is earlier		29.05.2024 at 11 AM	FINAL 12.06.2024 to 29.06.2024	29.06.2024 By 02.30 PM (IST)

rospective bidders may visit our websites: www.nmdc.co.in; CPP Portal https://eprocure.gov.ir

https://mstcecommerce.com and may download the tender documents. Any corrigendum to the above tender notice will be uploaded on our website and MSTC e-portal only.

GM (Materials)

Mahindra LIFESPACES

Mahindra Lifespace Developers Limited Registered Office: 5th Floor, Mahindra Towers, Worli, Mumbai 400 018; Tel: 022- 67478600 E-mail: investor.mldl@mahindra.com Website: www.mahindralifespaces.com

Corporate Identity Number: L45200MH1999PLC118949 NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

Sub.: Transfer of Equity Shares (Shares) of the Company to the Investor Education and Protection Fund

This Notice is published pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs as amended from time to time ("the Rules").

Pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Rules, the Company is mandated to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund (IEPF). The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of these shares to the IEPF. However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to the IEPF.

Adhering to the various requirements set out in the Rules, individual communication has simultaneously been sent by the Company to the concerned shareholders whose shares are liable to be transferred under the Rules, for taking appropriate actions.

The Company has uploaded full details of such shareholders viz. Name and DPID - Client ID / Folio No. and shares due for transfer to the IEPF, on its website at the web-link https://www.mahindralifespaces.com/investorcenter/?category=share-transfer-to-iepf.

Shareholders are requested to refer to the web-link to verify the details of unencashed dividends and the shares liable to be transferred to the IEPF. Kindly note that all future benefits, dividend arising on such shares would also be credited to the IEPF.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and will be deemed nonnegotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. The concerned shareholders holding shares in dematerialised form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the IEPF Authority pursuant to the Rules.

Please note that the due date for claiming dividend for Financial Year 2016-17 is 29th August, 2024. All concerned shareholder(s) are requested to make an application to the Company/the Company's Registrar and Transfer Agents preferably by 16th August, 2024 with a request for claiming unencashed or unclaimed dividend for the year 2016-2017 and onwards to enable processing of claims before the due date.

In case no valid claim in respect of unclaimed dividend is received from the shareholders by due date, the Company shall, with a view to comply with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPE Authority without giving any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to the IEPF Authority

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure as prescribed in the Rules.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents, Kfin Technologies Limited, Unit: Mahindra Lifespace Developers Ltd, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, Telangana at, email ID: einward.ris@kfintech.com. Website: www.kfintech.com, Toll Free No.:

The said Notice may be accessed on the Company's website at https://www.mahindralifespaces.com/ and may also be accessed on the Stock Exchanges website at https://www.bseindia.com/ and https://www.nseindia.com/.

Place: Mumbai Date: 24th May, 2024

Rs. in Lakhs

For Mahindra Lifespace Developers Limited

Bijal Parmar Assistant Company Secretary & Compliance Officer

MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LTD

Registered Office: Mahindra Towers, 1st Floor, "A" Wing, Dr. G.M. Bhosale Marg, P.K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400 018, Tel. No. +91 22 6918 4722, CIN: L55101MH1996PLC405715; Website: www.clubmahindra.com, Email: investors@mahindraholidays.com

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY

Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund Account

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules"), as amended, the Equity Shares in respect of which the dividend has remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more shall be transferred to "Investor Education and Protection Fund ("IEPF") account. However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 2018, the Company shall not transfer such

Adhering to the various requirements set out in the IEPF Rules, individual communication has been sent to the concerned shareholders whose Equity shares are liable to be transferred to IEPF under the IEPF Rules

The Company has uploaded full details of such Shareholders including names, Folio number or DP ID & Client ID and equity shares due for transfer to IEPF Account on its website. Shareholders concerned are requested to refer to the web link https://www.clubmahindra.com/investors/investor-information to verify the details of un-encashed dividends and the equity shares liable to be transferred to the IEPF Account

Kindly note that all future benefit(s), dividend arising on such shares would also be credited to IEPF Account. Shareholders may also note that both unclaimed dividend and the equity shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed in the IEPF Rules

The concerned Shareholders, holding equity shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them. After issue of duplicate share certificate(s), the Company by way of Corporate Action will convert duplicate share certificate(s), into DEMAT form and transfer the equity shares to IEPF Account as per the IEPF Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The Shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the IEPF Rules.

In case of share(s) held in dematerialised form, the Company shall inform the depository by way of Corporate Action, where the Shareholder(s) have their accounts for transfer in favour of IEPF Authority Please note that the due date for claiming dividend for Financial Year 2016-17 is September 01, 2024. All concerned Shareholder(s) are requested to make an application to the Company / the Company's Registrar and Share Transfer Agent preferably by August 16, 2024 with a request for claiming un-encashed or unclaimed dividend for the Financial Year 2016-17 and onwards to enable processing of claims before the due date.

In case no valid claim in respect of equity shares is received from the Shareholders, by due date or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the IEPF Rules, transfer the shares to the IEPF by the due date as per procedure stipulated in the IEPF Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF.

In case the Shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrar and Share Transfer Agent at KFin Technologies Limited, Unit: Mahindra Holidays & Resorts India Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Toll Free No.: 18003094001, Email: einward.ris@kfintech.com, Website: www.kfintech.com

For MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LIMITED

Place: Mumbai Date: May 24, 2024

Dhanraj Mulki General Counsel & Company Secretary



COMMUNICATION TO THE SHAREHOLDERS REGARDING TAX DEDUCTION AT SOURCE ON DIVIDEND

Board of Directors of the Bank has recommended a dividend on 08.05.2024 for the financial year 2023-24, subject to approval of shareholders at the ensuing Annual General Meeting (AGM) of the bank. Shares of the bank has undergone a sub-division in the ratio of 1:5 with effect from 15.05.2024. Accordingly, a dividend of Rs. 3.22 per equity share (i.e 161% of face value of Rs. 2/- each) for the year 2023-24 will be paid to those shareholders whose names appear on the Register of Shareholders / Beneficial Owners as furnished by NSDL / CDSL as on 17th June 2024, (hereinafter referred to as Record Date). The dividend will be paid to the shareholders within 30 days from the date of declaration at the Annual General Meeting (28th June 2024).

Further, in terms of the provisions of the Income Tax Act 1961 (The Act), as amended by the Finance Act 2020, dividend paid or distributed by a company on or after April 1, 2020 is taxable in the hands of shareholders. The company shall therefore be required to deduct tax at source ("TDS") at the time of payment of dividend. Deduction of TDS would depend on the residential status of the shareholders and the necessary documents submitted by them and accepted by the Bank in accordance with the applicable provisions of the Act. Accordingly, the dividend will be paid by the Bank after deducting applicable TDS, if any. Shareholders are therefore requested to furnish the necessary documents to our Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Ltd at www.kfintech.com for non deduction of TDS.

The Bank is obligated to deduct TDS based on the records available with RTA and no request will be entertained for revision of TDS return thereafter.

An email communication in this regard is being sent to all the shareholders having their email IDs registered with the bank / Depositories explaining the applicable conditions for deduction of TDS along with links to various forms. For Canara Bank

Sd/-

For Sundaram Asset Management Company Ltd

Date: 24.05.2024 Santosh Kumar Barik Place : Bengaluru Company Secretary

Precot

Total Comprehensive income for the period (comprising

Earnings Per Share of ₹ 10/- each (Basic & Diluted)

profit / (loss) for the period (after tax) and other

Comprehensive income (after tax))

Equity Share Capital

Place: Coimbatore

Date :23-05-2024

India Limited

Precot Limited (CIN: L17111TZ1962PLC001183)

SF No.559/4, D-Block, 4th Floor, Hanudev Info Park, Nava India Road, Udaiyampalayam, Coimbatore - 641 028 Tel: 0422-4321100 Fax: 0422-4321200 Email: secretary@precot.com Website: www.precot.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST-MARCH 24

Quarter ended Quarter ended Year ended Year ended 31-Mar-24 31-Mar-23 31-Mar-24 31-Mar-23 31-Mar-24 31-Mar-23 31-Mar-24 31-Mar-23 **Particulars** Unaudited Audited Unaudited Standalone Consolidated 26,405.25 24,170.40 98,809.70 96,106.08 26,405.25 24,170.40 98,809.70 96,106.08 Total income Net profit/(Loss) for the period (before 1,122.04 (1,259.09) (3,452.30)exceptional items and tax) 1,106.33 (3,452.30) 1,122.04 (1,259.09)1,106.33 Net profit/(Loss) for the period before tax (after 1,928.79 (1,259.09) 1,729.48 (3,452.30) 1,928.79 (1,259.09)1,729.48 (3,452.30)exceptional items) Net profit/(Loss) for the period after tax (after 1,214.08 (890.41) 1,678.24 (2,602.27) 1,214.08 (890.41)1,678.24 (2,602.27)exceptional items)

Note:

Other Equity

The above is an extract of the detailed format of the financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the company's website (www.precot.com) and Stock Exchange website (www.nseindia.com).

(1,343.61)

1,200.00

(7.42)

892.21

10.12

1,200.00

For Precot Limited Ashwin Chandran (DIN: 00001884) Chairman & Managing Director

(1,343.61)

1,200.00

(7.42)

1,250.01

1,200.00

40.621.26

13.99

(3,121.04)

1,200.00

39,371.25

(21.69)



Notice-Cum-Addendum to the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) Of Schemes Of Sundaram Mutual Fund ('Fund').

The unitholders of Sundaram Mutual Fund ("SMF") are requested to take note of following changes in key personnel responsibilities: Changes in Responsibilities of Key Personnel:

The responsibilities of following Key Personnel of Sundaram Asset Management Company Limited ("Sundaram AMC") shall stand revised as under with effect from May 23, 2024 ("Effective Date"):

1. Mr. Bharath S, Head - Research and Senior Fund Manager - Equity, shall be redesignated as Head - Equities from the Effective Date.

2. Mr. Muruganandam D, Senior Assistant Vice president Risk Management, shall be redesignated as Chief Risk Officer from the Effective Date. Accordingly, their designation appearing in Section 'Information on Key Personnel' of the Statement of Additional Information ("SAI") of the Sundaram Mutual Fund stands modified as above

All other terms and conditions of the Scheme Information Document(s) / Key Information Memorandum(s) / Statement of Additional Information will remain unchanged.

This addendum forms an integral part of the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) / Statement of Additional

Place: Chennai Date: May 24, 2024

Company Secretary & Compliance Officer Corporate Office: 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road,

For more information please contact: **Sundaram Asset Management Company Ltd** (Investment Manager to Sundaram Mutual Fund) CIN: U93090TN1996PLC034615

Information (SAI) of the schemes of Sundaram Mutual Fund as amended from time to time.

Royapettah, Chennai-14. Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215 Fax: +91 44 2841 8108. www.sundarammutual.com No. 21, Patullos Road, Chennai 600 002. Regd. Office:

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.





मुंबई लक्षदीप 🕄 शुक्रवार, दि. २४ मे २०२४

अग्रवाल आणि पवार कुटुंबियांचा घरोबा -नितेश राणे

पुणे, दि.२३ : पुणे हिट अँड रन प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा निकाल समोर आला आहे. बाल हक्क न्यायालयाने आधीचा निर्णय फेटाळला असून अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचा जामीन रद्ध केला आहे. याउलट त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. गेल्या १४ दिवसांसाठी ५ जूनपर्यंत त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रह केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलिस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.या घटनेनंतर सर्व रत्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे.

केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड - युनिट: एएसएम टेक्नॉलॉजिस लिमिटेड सेलेनियम टॉवर-बी, प्लॉट ३१-३२, गचीबोवली, वित्तीय जिल्हा, हैदराबाद-५०००३२. सीआयएन: यु६७२००टीजी२०१७पीटीसी११७६४९

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभुतीकरिता हरवले/गहाळ झाले/ चोरीस गेले आहेत आणि सदर प्रतिभुती धारक/अर्जदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे:

ı	अ.	भागधारकाचे	फोलिओ	भागांची	प्रमाणपत्र	अनुक्रमांक
ı	क्र.	नाव	क्र.	संख्या	क्र.	पासून पर्यंत
1	१	जीएसबी शेअर	एएसएम००८६०५	१००	१३७९६	१३६९५०१-१३६९६००
ı		कस्टोडियन सर्विसेस लि.		१००	१४२१२	१४१११०१-१४११२००
ı				१००	१४२१३	१४११२०१-१४११३००
ı				१००	१४५१२	१४४११०१-१४४१२००
ı				800	१०४१५५	९७८०७४२-९७८११४१
1	जर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभुतीबाबत काही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीला नोंदणीकृत					
ı	कार	कार्यालयात सदर सचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांत कळवावे. तदनंतर दावा विचारात घेतला				

जाणार नाही आणि कंपनीकडून द्य्यम भागप्रमाणपत्र वितरीत केले जाईल. ठिकाण: मुंबई

भागधारकेचे नाव जीएसबी शेअर कस्टोडियन सर्विसेस लि.

श्रीमती विमल के. उंबर्जे हे मेट्रोपोलिस को.हौ.सो.लि., पत्ता: गुरुद्वारा समोर, चार बंगला, जय प्रकाश रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ या जागेच्या द्वितीय सह-मालक व सदस्या असून, त्यांच्याकडे ५०% शेअर्स, मालकीत्व अधिकार व हक्क आहेत आणि फ्लॅट क्र.६०३, ६वा मजला, ए विंग ची धारणा असन यांचे **मिस्सीस्सौगा. टोरोन्टो. कॅनडा** येथे **११ ऑक्टोबर. २०२२** रोजी निधन झाले आणि त्यांच्या नावे भागप्रमाणपत्र क्र.०२८ चे रु.५०/- प्रत्येकीचे १० शेअर्स होते, यांचे कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. उपरोक्त मयताच्या पश्चात त्यांचा मुलगा अर्थात <mark>श्री. योगेंद्र कल्लन्ना</mark> **उंबर्जे** हे एकमेव कायदेशीर वारसदार आहेत आणि म्हणून त्यांनी सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत सदर मयताचे कायदेशीर वारसदार म्हणून त्यांच्या नावे हस्तांतरणाकरिता सोसायटीकडे अर्ज केला आहे. सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१४ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत . जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायर्ट मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दां निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपास-कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहेत. च्या वतीने व करित

मेट्रोपोलिस को.हौ.सो.लि. अध्यक्ष/सचिव



गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२४२४१एमएच१९८८पीएलसी०९७७८१ **नोंदणीकृत कार्यालय:** गोदरेज वन, पिरोजशानगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पर्व), मंबई-४०००७९, महाराष्ट्र द्र.:0२२-२५१८८०१०, फॅक्स:0२२-२५१८८०६६ वेबसाईट:www.godrejindsustries.com, ई-मेल:investor@godrejinds.com

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकृत धारक/दावेदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे:

फाालआ	भागधारकाच	भागाचा	अनुक्रमाक		भाग
क्र.	नाव	संख्या	पासून	पर्यंत	प्रमाणपत्र
		(द.मु.१/-)			क्र.
०३१७७८३	महावीर रुणवाल	900	००५०७९३६९३	००५०७९४५९२	०४०२०१३
वितरणास के (पंधरा) वि सदर भागप्र	न्तिस वर नमुद सदर शेअ णताही आक्षेप असल्यास द्वसांत सादर करावेत. माणपत्रसंदर्भात कोणता गामान्य जनतेस येथे सावध	त्यांनी त्यांचे दा आजच्या ता ही दावा प्राप्त	वा किंवा आक्षेप सन् रखेपासून १५ (पं न झाल्यास दुय्य ाहे की, वर नमुद प्रम	दर सूचना प्रकाशन त धरा) दिवसांत ज ाम भागप्रमाणपत्र वि	ारखेपासून १५ र कंपनीकडे वेतरीत केले व्यवहार करू
					113 /

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

(एफसीएस ९८१७)

ठराव प्राधिकारी

नमुना जी स्वारस्याची अभिव्यक्तीकरिता निमंत्रण

ठिकाण: मुंबई

दिनांक: २४ मे, २०२४

दिनांक: २४.०५.२०२४

ठिकाण: जालना

मे. आस्तिक ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड मुंबई येथे स्टील, फॅब्रिक, दुरसंचाराच्या व्यवसायात कार्यरत (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉपीरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ३६ए चे उपनियम (१) अन्वये)

	आवश्यक तपशील				
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव तसेच पॅन/	मे. आस्तिक ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड			
	सीआयएन/एलएलपी क्र.	सीआयएन: यु५११०३एमएच२०१५पीटीसी२६४६०७			
N	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ताः	गाळा क्र.३, सर्वोदय भवन, ३७, रामचंद्र लेन, प्लॉट क्र. ३६, मालाड (पश्चिम), मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र-४०००६४, मुंबई, महाराष्ट्र-४९०२४८.			
ş	वेबसाईटचे युआरएल	www.aastiktrading.co.in			
γ	त्या ठिकाणी असलेल्या स्थायी मालमत्तेचे तपशील	गाळा क्र.३, सर्वोदय भवन, ३७, रामचंद्र लेन, प्लॉट क्र. ३६, मालाड (पश्चिम), मुंबई शहर, मुंबई.			
S.	मुख्य उत्पादने/सेवेच्या स्थापित क्षमता	उत्पादनः ग्रॅन्युलेटेड स्लॅंग (स्लॅंग सॅण्ड), लोखंड व स्टील उत्पादकांकडून व्यापार, ओव्हन फॅब्रिक्स, सिल्क किंवा सिल्क वेस्ट फॅब्रिक्स, नॉईल सिल्क, टेलिफोन संच तसेच मोबाईल फोन इत्यादीचा व्यापार करणे. तसेच बेरिलीयम, क्रोमियम, जर्मिनीयम, वामाडियन, गॅलियम, हॅफनियम, इंडियन इत्यादीमध्ये व्यवसाय करणे.			
ĸ	मागील वित्तीय वर्षात विक्री मुख्य उत्पादने/सेवेचे परिमान व मुल्य	वित्तीय वर्ष २०२२-२३ दरम्यान कंपनीचा एकूण उलाढाल रु.८९.४० लाख अन्य उत्पन्न स्रोतामधून आहे.			
હ	कर्मचारी/कामगारांची संख्या	श्रन्य			
۷	दोन वर्षांचे वित्तीय अहवाल (अनुसुचीसह), धनकोंची यादी, प्रक्रियेच्या पुढील कार्यक्रमांसाठी आवश्यक दिनांकासह अंतिम उपलब्ध संपुर्ण तपशील	www.aastiktrading.co.in			
٩	सांकेताकाचे कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध	www.aastiktrading.co.in			
१0	स्वारस्याची अभिव्यक्ती स्विकृती अंतिम तारीख	११.०६.२०२४			
११	भावी ठराव अर्जदाराच्या तात्पुरते यादीचे वितरण दिनांक	१७.0६.२०२४			
१२	तात्पुरत्या यादीचे उद्दिष्ट सादर करण्याची अंतिम तारीख	२३.0६.२०२३			
१३	भावी ठराव अर्जदारांच्या अंतिम यादी वितरणाची तारीख	8705.00.50			
१४	माहिती अहवाल, मुल्यांकन अहवाल आणि भावी ठराव अर्जदारास ठराव योजनेकरिता	879.509.20			
	विनंती वितरणाची तारीख				
१५	* * * * * * * * * * * * * * * * * * * *	04.0८.२०२४			

नोंदणी क्र.: आयबीबीआय नोंद.क्र.: आयबीबीआय/आयपीए-००३/आयपी-एन००२८२/२०२०-२१/१३२३४

नोंदणीकृत पत्ता: क्षिरसागर हॉस्पिटल समोर, आर.पी. रोड, जालन

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप'

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालय: सिरेबम आयटी पार्क बी२ इमा

, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. **शाखा कार्यालय:** ३रा मजला, खुल चेंबर्स, ३०४ व ३०५ मौजे चौक, सिताबुल्दी, नागपूर-४४००१२

ताबा सचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटर्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ चे कलम १३(४) अन्वये सूचना. सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) (परिशिष्ट-४)

गाअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता है सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर्स् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत ो. **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल)** चे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचित nerr १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाळी नमूद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना बजावली होती आणि सदर सूचना प्राप् गरखेपासन ६० दिवसांच्या आत सचनेत नमद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार है वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमध् ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **मे. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**च्या वतीने खालील वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्य लमत्तेचा **ताबा** खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर गलमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बीएचएफएल**कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम आणि त्यावरील

कर्जदार/जामिनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	मागणी सूचना	ताबा
(एलएएन क्र., शाखा नाव)	(स्थावर मालमत्ता)	दिनांक व रक्कम	दिनांक
शाखा: नागपूर, (कर्ज क्र.: एच४०६एचएलडी०६६४६०४ व	पुढेनमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.२०१,	३१ जानेवारी, २०२४	२१.०५.२०२४
एच४०६एचएलटी०६६५४३४)	२रा मजला, ऑरेंज एन्क्लेव्ह, प्लॉट क्र.२०,	रु.४९.०६.२८०/-	
१. कमल जदवानी (कर्जदार), २. दीपमाला जदवानी (सह-कर्जदार)	केएच.क्र.१००/१, १००/२, मौजे भामती, पी.एच.क्र.४४,	(रुपये एकोणपन्नास ल	गाख सहा हजार
दोघांचा पत्ताः फ्लॅट क्र.२०१, प्लॉट क्र.२०, इंद्रप्रस्थ नगर, पानास्से लेआऊट		दोनशे ऐंशी	
बस स्टॉप, राणाप्रताप नगर, भामती, नागपूर, महाराष्ट्र-४४००२२.	२०, वॉर्ड क्र.७५, नागपूर, महाराष्ट्र-४४००२२.		,

दिनांक: २४.०५.२०२४, ठिकाण: नागपर

ठिकाण: मुंबई

ठिकाण: मुंबई

दिनांक: २२ मे, २०२४

प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

अडवानी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १८ए व १८बी, जॉली मेकर चेंबर्स-२, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ दूर.क्र.:०२२-२२८५०१०१, ई-मेल: cs.ho@advanihotels.com

३९ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (विहित शिवाय अन्य आकडे रु.लाखात

		संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले
l		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
l	तपशील	३१.०३.२४	३१.१२.२३	३१.०३.२३	३१.०३.२४	३१.०३.२३
l		पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	पुनर्विलोकीत	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
l	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३२५६.६४	३२२८.९६	3083.८८	90482.93	९८६४.०९
l	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
l	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	9830.89	9२७०.४४	१४३९.६८	३३४९.४१	३८३६.१३
	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
l	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9830.89	9२७०.४४	१४३९.६८	३३४९.४१	३८३६.१३
l	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
l	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9048.30	९३०.६५	90९३.9८	२४९५.७५	२८६०.४८
l	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष					
l	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर))	१०६४.२६	९२६.२९	9004.44	२४८७.५५	२८५८.८०
	समभाग भांडवल	9८४८.७७	९२४.३९	९२४.३९	9८४८.७७	९२४.३९
	३१ मार्च, २०२४ रोजीचे लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात					
ı	दिल्याप्रमाणे इतर समभाग				५३३९.९६	५३४८.२५
ı	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (अखंडीत कार्यचलनाकरिता)					
ı	१. मूळ ईपीएस (रु.)	9.94	२.०१	2.30	२.७०	3.09
ı	२. सौमिकृत ईपीएस (रु.)	9.94	२.०१	2.30	२.७०	३.०९
	टिग∙					

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या http:// www.caravelabeachresortgoa.com वेबसाईटवर आणि बीएसई व एनएसई लिमिटेडच्या www.bseindia.com www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३१ मार्च, २०२४ रोजी आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षा व्यतिरिक्त उत्पन्न प्रतिभाग वार्षिकीकृत नाही. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिता उत्पन्न प्रतिभाग हे इंडएएस ३३ उत्पन्न प्रतिभागनुसार तजवीज व प्रस्तुत करण्यात

CARAVELA

कंपनीच्या संचालक मंडळाच्या वतीने व करिता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

सही / - सुंदर जी. अडवाणी

डीआयएन:०००८६३४३

एच एस इंडिया लिमिटेड

CIN: L55100MH1989PLC053417

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.२०२, मोरया ब्ल्यु मून, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क.:०२२-६९०२७७७७, ई-मेल: hsindialimited@gmail.com वेबसाईट: www.hsindia.in

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(৯.লাজান)
अ.	_	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
क्र.	तपशील	39.03.2028		
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६६९.७१	२५५८.८७	६१३.२६
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक			
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	४६.३२	१६३.९९	२८.९९
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक			
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	84.40	9६३.२४	२८.९९
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक			
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३९.४९	933.98	३०.३५
4.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष			
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	३४.९६	१२८.६३	३४.६२
ξ.	समभाग भांडवल	१६२३.८४	१६२३.८४	१६२३.८४
७ .	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे			
	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	0.00	१४३६.९२	0.00
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
	अ. मूळ	0.22	0.09	0.29
	ब. सौमिकृत	0.22	0.09	0.29

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वरील निष्कर्षाचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एच एस इंडिया लिमिटेडकरित पुष्पेंद्र बन्सल व्यवस्थापकीय संचालक दिनांक: २३.०५.२०२४

पी.एच. कॅपिटल लिमिटेड

सीआयएन:एल७४१४०एमएच१९७३पीएलसी०१६४३६ नोंदणीकृत कार्यालय: ५डी, काकड हाऊस, ५वा मजला, ए विंग, न्यु मरीन लाईन्स, लिबर्टी सिनेमा समोर, मुंबई-४०००२०. दूर.: ०२२-२२०१९४७३/०२२-२२०१२१०५ ई-मेल:phcapitalltd@gmail.com,

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

_				(v. en and	- 0(48 81014	i i sqikii kii)
			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
	तपशील	३१.०३.२०२४	39.92.2023	39.03.2023	39.03.2028	३१.०३.२०२३
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षात	लेखापरिक्षात
9	कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	६४९१.९२	२९९५.८९	9489.८८	9६9४२.५४	७६१५.५६
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	(९३.३२)	१२६६.00	(६७६.२०)	२७२४.४९	(४५५.६७)
3	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(५१.४९)	९१२.00	(५०६.६६)	२०१२.८७	(३७५.७७)
8	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता					
	सर्वकिष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकिष उत्पन्न (करानंतर))	(५१.४९)	९१२.00	(५०६.६६)	२०१२.८७	(३७५.७७)
ч	समभाग भांडवल (रू.१०/ – प्रत्येकी)	300.09	900.09	900.09	300.09	300.09
ξ	राखीव	-	-	-	४३४३.२९	२३३७.९२
Ø	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)					
	मूळ व सौमिकृत	(৭.७२)	30.80	(१६.८९)	६७.०९	(१२.५३)
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)(विशेष साधारण बाबनंतर)					
	मूळ व सौमिकृत	(৭.७२)	30.80	(१६.८९)	६७.०९	(૧૨.५३)

 सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

२. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुर्नविलोकन करण्यात आले आहे आणि २३ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ते मान्य करण्यात आले.

पी.एच. कॅपिटल लिमिटेडकरित सही/ रिकीन पी. दलाल अध्यक्ष व पुर्णवेळ संचालव दिनांक: २३.०५.२०२४ डीआयएन:०१७२३४४६

IndiaShelter

इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लि.

Home Loans नोंदणीकृत कार्या. : प्लॉट-१५, ६ वा मजला, सेक्टर-४४, संस्थात्मक क्षेत्र, गुडगाव, हरियाणा-१२२० **शास्त्रा कार्यालयः-** कार्यालय*क्र.* २२०, साई मिडास टच, कमरियंवल कॉम्पलेक्स, दुसरा मजला, नगर-मनमाड रोड, सावेडी अहमदनगर-४१४००३. **शिक्यः-** प्लॉट क्र.९५, पहिला मजला, सनशाईन इमारत, नाथ प्रांगण सोसायटी, महाराष्ट्र वैंकेच्या बाजूला, शिवाजी नगर रोड, गारखेडा, औरगाबाद - ४३१००५. **शास्त्रा कार्यालयः-** शांती टॉवर-बी, कार्यालय क्र.२०१, स्टिल्ट पहिला मजला, एसबीआय बैंकेजवळ, मुंबई नाका, नाशिक महाराष्ट्र.

जाहिर सुचना - स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता लिलाव

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत, सिक्युरीटायक्केशन ॲन्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फिनान्शिवल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन (आयएसएफसी) (प्रतिभूत कर्जवार) कडे तारण देवलेल्या स्थावर मालमनेच्या विक्रीकारिता सूचना, येथे सामान्यतः जनतेस आणि विशेषतः कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारस प्रतिनिधींना सूचना दिली जाते की खाली वर्णन केलेली स्थावर मालमना प्रतिभृत कर्जदाराकडे तारण/शुल्क आकारली आहे, ज्याचा तावा प्राधिकृत अधिकाऱ्याने घेतला आहे, आयएसएफसी (प्रतिभृत कर्जदार) ची ३०-जानेवारी-२०२४ (लिलावाची तारीख) खाली नमृद केलेल्या कर्जदार, सह-कर्जदार किंवा जामीनदारांकडून थक्वाकीच्या वसुलीकरिता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे, जे आहे तेथे आहे या तत्वावर विक्री केली जाईल. राखीव किंमत आणि इसारा रक्कम ठेव खाली नमृद केली आहे. जाहिर लिलावात सहभागी होण्यासाठी इरठे न्तर आए, जब आए, ज आर, ज आर वय आर था तत्वावर ावका कली जाइल. राखीव किमत आणि इसारा रक्षम ठेव खाली नमूद केली आरे. जाहिर लिलावात सहभागी होण्यासाठी इरठे रक्षम असलेला मोहरबंद लिफाफा आयएसएफसी च्या प्राधिकृत अधिकाऱ्याला दि.०१.०६.२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी सायं. ५ वा. पर्वंत शाखा/कॉर्पोरेट कार्यालयः सांगली शाखांमध्ये सादर केला जाईल.

कर्ज खाते क्र.	कर्जदार/सह-कर्जदार/ जामिनदार/कायदेशीर वारस/ कायदेशीर प्रतिनिधींचे नाव	मागणी सूचना दिनांक तारखेपर्यंत रक्कम	ताबाचा प्रकार (रचनात्मक/ वास्तविक अंतर्गत)	राजीव किंमत	इसारा रक्कम
HL41CHLONS 000005051607	ललिता गुंजाळ आणि राहुल गुंजाळ	दि.०६.०२.२०२४ रोजी रू.१५,०३,६९३/- (रूपये पंधरा लाख तीन हजार सहाशे त्र्याण्णव फक्त)	वास्तविक	रू.१४,२७,०००/- (रूपये चौदा लाख सत्तावीस हजार फक्त)	रू.१,४२,७००/- (रूपये एक लाख बेचाळीस हजार सातशे फक्त)

मालमत्तेचे वर्णन : फ्लंट क्रमांक ०९ स्टिल्ट दुसरा मजला, प्लॉटनं. ५१, एस. ऋ. ४९/१वी/१सीर (जुना एस. ऋ. ५९/१वी/१सीर), एसट्रीम लाइफ अपार्टमेंट, ऍपल हॉस्पिटल जवळ, गजानन कॉलनी, नवनागापूर, अहमदनगर येथील सर्व भाग व खंड आणि चतुसिमा :- पूर्व-बाजूचा समास, पश्चिम- पॅसेज नंतर श्री. शाहिद गुलाव शेख यांचा फ्लॅट क्र. ०७, उत्तर-फ्लॅट क्रमांक ०८, दक्षिण-बाजुचा समास

, , , ,	6/				
HL100003689	सुनिता गणेश बनसोड आणि गणेश	दि.२७.०४.२०२२ रोजी	सांकेतिक	रू.८,१०,०००/-	रू.८१,०००/-
	बनसोड	₹.८,४७,८६७.८७/-		(रूपये आठ लाख दहा	(रूपये एक्याऐंशी
		(रूपये आठलाख सत्तेचाळीस हजार आठशे		हजार फक्त)	हजार फक्त)
		सदुसष्ट आणि पैसे सत्त्याऐंशी फक्त)			

मालमतेचे वर्णन : संबंधीत चर मिळकत क्रमांक बी-५/३९, मोजमाप क्षेत्र ३९६ ची. फूट. (३६.८० ची. मीटर) बिल्ट अप क्षेत्र ३७५ ची. फूट. (३४.८५ ची. मीटर) राजणगाव रोणपुंजी, ता. गाणगापूर, जिल्हा. औरंगाबाद येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा :- पूर्व - मिळकत क्र.बी-५/२३/मधुकर जगताप, पश्चिम - ३ मीटर रोड आणि श्री. चव्हाण, उत्तर - मिळकत हमांक बी-५/३२/साजन कान्हेराव घुंगडे, दक्षिण - मिळकत क्र. बी-५/३०/बाबासाहेब सातपुते HL43CHLONS 000005008158 दि.३१.०८.२०२१ रोजी

₹.७,०२,०८०.८९/-रूपये सहासष्ट हजा (रूपये मान लाग्व दोन हजार गेंर्श सहासष्ट हजार फक्त महाशे फक्त) आणि पैसे एकोणनव्वद फक्त)

सर्व भाग व खंड आणि चतुसिमा :- पूर्व - २० फूट अंतर्गत रस्ता., पश्चिम - काकडे यांची जमीन, उत्तर - रो हाउस क्र.०१, दक्षिण - रो हाउस क्र.०३ ललिता आव्हाड आणि विश्वनाथ HL42LILONS दि.२०.०६.२०२३ रोजी रू.११,३९,७५१.८८/ - (रूपये अकर (रूपये एक लाख लाख एकोणचाळीस हजार सातशे याण्णव हजार फक्त . कोणचाळीस हजा एकावन्न आणि पैसे अठ्ठयाऐंशी फक्त) मालमत्तेचे वर्णन : फ्लॅट क्रमांक वी - १८, तिसरा मजला, वी - चिंग, राजविलास स्ताझा को -ऑप. हीसिंग सीसायटी, सर्ल्ड क्रमांक २४८/६सी/१+२+३+४+५/१, आणि सर्ल्ड क्र.१४८/ ६सी/१+२+३+४+५/२, मौजे म्हरसूळ, तहसील व जिल्हा नाशिक ४२२००३, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ५८० ची.फू. येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा :- पूर्व - पार्क एन्सलेव्हची

जमीन, पश्चिम - डी.पी. रस्ता, उत्तर - सर्वे क्रमांक २४८/६बी, दक्षिण - सर्व्हे क्रमांक २४८/५+६ दि.१४.०९.२०२३ रोजी रू.१४,१५,६२९.९७/-HI 42AHI ONS ममता सुनिल कुमावत आणि (रूपये चौदा लाख पंधरा हजार सहाशे व्याऐंशी हजार एकशे अट्टेचाळीस हजार एकोणतीस आणि पैसे सत्त्याण्णव फक्त)

मालमत्तेचे वर्णन : प्लॉट/घर क्र.पलॅट क्र.०१, पहिल्या मजल्यावर, कारपेट क्षेत्र असलेले मोजमाप क्षेत्र ४७.०२ चौ. मीटर म्हणजे ५०६ चौ. फूट. म्हणजे सुपर बिल्ट अप क्षेत्र, मोजमाप क्षेत्र ६५८ चौ. फूट. म्हणजे ६१.१५ चौ.मी., साईछत्र अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीत, प्लॉट क्र.०५ वर बांधकामित, १६८.७५ चौ. मीटर क्षेत्रफळ असलेले सर्व्हें क्रमांक ८५५/१ ते ३/८, मौजे सित्रर, ा. सिन्नर, जि.नाशिक येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड ओणि चतुसिमा : - पूर्व - ९ मीटर कॉलनी रोड, पश्चिम - भूखंड क्रमांक ०४, उत्तर - १२ मीटर कॉलनी रोड, दक्षिण - फ्लॅट क्र.०५ नियम आणि अटी:

उपलब्ध असतील. स्थावर मालमनेची आरक्षित किंमतीपेक्षा कमी विकी केली जाणार नाही

वरील मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली / निविदा वर नमूद केल्याप्रमाणे इसारा रक्कम ठेव सोबत असतील. इंडिया शेल्टर फायनान्स कॉपोरेशन लिमिटेड ला अनुकूल असलेल

इरठे रक्कम. लिलावानंतर अयशस्वी बोलीदारांना इरठे रक्कम परत केली जाईल. सर्वोच्च बोली लावणाऱ्याला यशस्वी बोलीदार स्टप्पूर्च घोषित केले जाईल, जर तो/ती बोली लावण्यासाठी कायदेशीररीत्या पात्र असेल आणि पुढे बोलीची रक्कम राखीव किमतीपेक्षा कमी नमेल तर, जेन्हा देऊ केलेली किमत अपुरी दिसली तेन्हा सर्वोच्च बोली नाकारणे/स्वीकारणे हे अधिकृत प्राधिकाऱ्याचे विवेकबुद्धी असेल कारण तसे करणे अयोग्य होईल.

संभाव्य बोलीदार **दि.२१.०६.२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. ते सायं.५.०० वा.** या वेळेत आधी भेट घेऊन मालमत्तेची तपासणी करू शकतात वरास्त्री बोलीदार म्हणून चोषित केलेल्या व्यक्तिन, घोषणेनतर लोचन, खंदीच्या रक्तेच्या २५% रक्कम (भवींच्य बोली ज्यामध्य क्षरे रक्कम समाविद्य असेल २४ तासांच्या आत प्राधिकृत अधिकाऱ्याकडे जमा करणे आवश्यक आहे आणि अशा ठेवीमध्ये चूक झाल्यास, मालमत्ता खाजगी कराराद्वारे तावडतोव नवीन लिलाव/विक्रीसाठी ठेवले जावे.

वरीलप्रमाणे प्रारंभिक ठेव ठेवल्यास, खरेदीदाराने देय असलेल्या खरेदीदाराच्या पैशाची शिळक रक्कम प्राधिकत अधिकाऱ्याला मालमत्तेच्या विक्रीच्या पृष्टीकरणाच्या तारखेपासन १५ व्या दिवश किता त्यापुर्वो अन्य केली जाईल. अशा दिवशी दिवा १५ व्या दिवशी रिवेश हित असून आयुर्वे आपने विद्यालय केलिया कार्य किता त्यापुर्वो असे केली जाईल. अशा दिवशी दिवशी रिवेश किता इतर सुट्टी असल्यार, ५० व्या दिवसत्तर पहिल्या कार्यालयोन दिवशी. वर नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही देयके चुकल्यास, खाजगी कराराद्वारे मालमत्ता नव्याने लिलाव/विक्रीसाठी ठेवली जाईल. इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे इस्टेस

ठेव जप्त केली जाईल आणि कसरदार खरेदीदार मालमत्तेवरील सर्व दावे गमावतील.

जिन को कारा वार्य भाज कार्युक्त किया कि पार किया है। वर्षात विक्री आयाप्सएफसी च्या किसीम मान्यतेच्या अधीन असेल, इन्कुक पक्षांना संबंधित विभाग/कार्यालयांकडून वैधानिक आणि विक्री/मालमता कर, वीज देय आणि सोसायटी देय यांसारख्या इतर देयांची पडताळणी/पुष्टी क्रण्याची विनंती केली जाते. मालमत्तेवरील कोणत्याही देय देयकाची कंपनी कोणतीही जबाबदारी घेत नाही. ०) १% टीडीएस. जर असेल तर, सर्वोच्च घोषित बोलीच्या रकमेपेक्षा सर्वाधिक बोली लावणाऱ्याद्वारे देय असेल, सर्वात जास्त बोली लावणाऱ्याने कंपनीच्या पॅनमध्ये देयके जमा करणे

... आवश्यक आहे आणि चलनाची प्रत कंपनीला सादर केली जाईल.

११) विक्री या जाहिरातीत आणि विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन आहे.

यशस्त्री बोलीदार/खंदीतार सर्वे मुद्राक शुल्क, नॉरणी शुल्क आणि आनुर्षांगेक खर्च, कारधानुसार नॉरणीकृत विक्री प्रमाणपत्र विसरतील.
 प्राधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निविदा स्थिगत करण्याचा/पुढे ढकलण्याचा/रद करण्याचा तसेच या विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे.

१४) इच्छुक बोलीदार **मी. प्रकाश तांदुळकर मोबा. क्रमांक ७४४७४२६६७६** यांच्याशी संपर्क साधू शकतात. कार्यालयीन वेळेत (सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.००)

कर्जदार / जामीनदार / तारणकर्ता यांना ३० दिवसांची विक्री सूचना प्रपोक्त उद्घेखित कर्जदार/तारणकर्ता/जामीनदारांनी याद्वारे कलम १३(२) अंतर्गत माणणी सुचनेत नमूद केल्यानुसार रक्षम लिलावाच्या तारखेपूर्वी व्याज आणि खर्चांसह भरावी असे लक्षात अ आहे, असे न केल्यास मालमत्तेचा लिलाव केला जाईल आणि शिन्छक देय असेल तर कोणतीही, तुमच्याकडून व्याज आणि खर्चांसह वसूल केली जाईल.

दिनांक: २२/०५/२०२४ प्राधिकृत अधिकारी श्री. प्रकाश तांदुळकर मोबा. क्र.७४४७४२६६७६

K K FINCORP LIMITED

Corporate Identification Number ("CIN"): L65990MH1981PLC023696
Registered Office: Plot No.11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai – 400 063, Maharashtra, India. $\textbf{Tel No.} + 91 - 22 - 26851998; \textbf{Email:} \ kkii_igrd@remigroup.com; \textbf{Website:} \ www.remigroup.com$

Recommendation of the Committee of Independent Directors (``IDC") of KKF incorp Limited (``the Company") on the voluntary of the Company ofDelisting Offer made by Bajrang Finance Limited ("Promoter Acquirer 1"), Remi Sales and Engineering Limited ("Promoter Acquirer 2") and Remi Securities Limited ("Promoter Acquirer 3") (Promoter Acquirer 1, Promoter Acquirer 2, Promoter and Acquirer 3 are jointly referred to as the "Promoter Acquirers") to the Equity Shareholders of the Company under Regulation 28 of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021, as amended ("Delisting Regulations") for acquiring all the Equity Shares that are held by Public Shareholders of the Company.

1.	Date	May 23, 2024
2.	Name of the Company	K K Fincorp Limited
	Details of the Delisting Offer pertaining to the Company Name(s) of the Acquirer and PAC with the Acquirer	Voluntary Delisting Offer made by the Promoter Acquirers for Acquisition of upto 42,48,800 Equity Shares of Rs.10 each representing 75.87% of the total paid-up equity share capital of the Company from the public shareholders and consequent Voluntary delisting from BSE Limited in accordance with the Delisting Regulations. Floor price: INR 24.49 per Equity Share Methodology of Delisting: Through Reverse Book Building Process Initial Public Announcement dated October 20, 2023 ("IPA") Detailed Public Announcement dated May 16, 2024 and published on May 17, 2024 ("DPA") Letter of Offer dated May 17,2024 issued by Promoter Acquirers Bajrang Finance Limited ("Promoter Acquirer 1"), Remi Sales and Engineering Limited ("Promoter Acquirer 2") and
		Remi Securities Limited ("Promoter Acquirer 3")
5.	Name of the Manager to the Offer	Systematix Corporate Services Limited The Capital, A-Wing, 6th Floor, No. 603-606, Plot No. C-70, G-Block, Bandra-Kurla Complex (BKC), Bandra (East), Mumbai 400 051, Maharashtra, India Telephone: +91-22-6704 8000 Fax: +91-22-6704 8022 Contact Person: Jinal Sanghvi / Jay Shah Email: ecm@systematixgroup.in Website: www.systematixgroup.in SEBI Registration Number: INM00000422 Validity Period: Permanent
6.	Members of the Committee of Independent Directors (Please indicate the chairperson of the Committee separately)	Shri Sandeep Shriya SmtAnita Bhartiya Shri Sandeep Shriya is the Chairperson of the Committee of Independent Directors ("IDC").
7.	IDC Member's relationship with the Company (Director, Equity shares owned, any other contract/relationship), if any	All the members of the IDC are Non Executive and Independent Directors of the Company. None of the members of the IDC hold any Equity Shares in the Company. None of the Members of the IDC have entered into any contract or any relationship with the Company.
8.	Trading in the Equity shares/other securities of the Company by IDC Members	None of the IDC Members have traded in Equity Shares/ other securities of the Company during a period of 12 months period preceding the date of IPA. None of the IDC Members have traded in Equity Shares/ other securities of the Company during the period from date of the IPA till the date of this Recommendation.
9.	IDC Member's relationship with the Promoter Acquirers (Director, Equity shares owned, any other contract/relationship), if any.	None of the members of IDC:
	Trading in the Equity shares/other securities of the Promoter Acquirers by IDC Members	Not Applicable as Equity Shares/Other Securities of the Promoter Acquirers are not listed on any of the Stock Exchanges in India or Abroad.
11.	Floor Price	Rs. 24.49/- Per Equity Share
12.	Indicative Price	Rs. 25.00/- Per Equity Share
	Methodology for Delisting	Reverse book-building process
14.	Recommendation on the Delisting offer, as to	Based on review of the relevant information, the IDC is of the opinion that the

18. Any other matter(s) to be highlighted To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Company under the Delisting Regulations.

announced by the Promoter Acquirers

whether the offer is fair and reasonable

Summary of reasons for recommendation

16. Disclosure of Voting Pattern

17. Details of Independent Advisors, if any

For and on behalf of

The Committee of Independent Directors

Delisting offer is in accordance with Delisting Regulations and accordingly IDC

Based on Review of Detailed Public Announcement ("DPA") and Letter of Offe ("LOF") and aforementioned points, the IDC is of Opinion that the Delisting Offer made by the Promoter Acquirers is in line with the Delisting Regulations and SEBI (SAST) Regulations, 2011 ("SAST Regulations"). The Committee is also of the opinion that public shareholders can bid their shares at their preferred price in reverse book building even though floor price or indicative price is

The Recommendations were unanimously approved by the members of the IDC

believe that the Delisting Offer is fair and reasonable.

K K Fincorp Limited

Place: Mumbai